

सन २००३-२००४ या वर्षात अनुसूचित
जमातीच्या मुलां-मुलींसाठी ५० नवीन
शासकीय वस्तिगृह सुरु करणेबाबत..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक-आवगृ-१२०३ /प्र.क्र.४० (२००३) / का-१२
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- १३ ऑक्टोबर, २००३.

- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- बीसीएच-१३८४/३६३२७/ का-१२,
दिनांक ११ जुलै, १९८५.
२) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक- आवगृ-१२०२/प्र.क्र.२८/का-६
(४), दिनांक - २८ मे, २००३, दि. १६ जून, २००३, दि. १८ जुलै, २००३, दि. २७ जुलै,
२००३ व दि. १४ ऑगस्ट, २००३.
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक -बीयुडी-२००३/ प्र.क्र.३२/का-७,
दिनांक - २३ एप्रिल, २००३ व दिनांक :२ ऑगस्ट, २००३.
४) शासन पत्र आदिवासी विकास विभाग, क्रमांक आवगृ-१२००/ प्र.क्र.५० / का-१२,
दिनांक : २८ जुन, २००२.

प्रस्तावना :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी / विद्यार्थीनींना आदिवासी उपयोजना क्षेत्र/ आदिवासी
उपयोजना क्षेत्राबाहेर उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. तथापि, अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांकरिता राज्यात सध्या अस्तित्वात असलेली २४४ वस्तिगृहे पुरेशी नसल्यामुळे नवीन ५०
शासकीय वस्तिगृहे सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने ५०
वस्तिगृहे सन २००३-२००४ या वर्षात सुरु करण्याचा या विभागाचा प्रस्ताव विधीमंडळाच्या
निदर्शनास आणण्यासाठी व या करिता लागणारी रक्कम रु. २,००,००,०००/- (रुपये दोन कोटी
फक्त) अर्थसंकल्पीत करण्याकरिता जुलै- २००३ मधील विधीमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी
मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

शासन निर्णय :- महाराष्ट्र विनियोजन अधिनियम २००३ (सन २००३ चा अधिनियम क्रमांक न०)
पारीत झाला आहे. त्यामुळे जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली " मागासवर्गीयांचे कल्याण " या
उपशिर्षाखाली " शासकीय वस्तिगृहे सुरु करणे " या याजनेकरिता अर्थसंकल्पीत करण्यात
आलेल्या रु. २,००,००,०००/- इतक्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या १/६ टक्के इतकी तरतूद वितरीत
करण्यास शासनाने क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये मंजूरी दिली आहे . त्यानुसार अनुसूचित
जमातीच्या मुलां- मुलींसाठी आदिवासी उपयोजना क्षेत्रात ₹७ आणि आदिवासी उपयोजना
क्षेत्राबाहेर ₹३ या प्रमाणे प्रत्येकी ७५ प्रवेश क्षमतेची एकूण ५० शासकीय वस्तिगृहे सन
२००३-२००४ या वर्षात सुरु करण्यास शासन मंजूरी देत आहे.

२. सन २००३-२००४ या वर्षात सुरु करावयाच्या ५० शासकीय वसतिगृहांची ठिकाणे व त्या वसतिगृहांचा प्रकार याचे विवरण खालील प्रमाणे आहे :-

अ. क्र.	प्रस्तावित वसतिगृहांचे ठिकाण	तालुका	जिल्हा	वसतिगृहाचा प्रकार	क्षेत्र
१	२	३	४	५	६
१	त्र्यंबक	त्र्यंबक	नाशिक	मुलींचे	टिएसपी
२	अलगुण	सुरगाणा	नाशिक	मुलींचे	टिएसपी
३	चांदवड	चांदवड	नाशिक	मुलांचे	ओटिएसपी
४	घारगांव	संगमनेर	अहमदनगर	मुलांचे	ओटिएसपी
५	संगमनेर	संगमनेर	अहमदनगर	मुलींचे	ओटिएसपी
६	तळोदा	तळोदा	नंदुरबार	मुलांचे	टिएसपी
७	धनोरा	नंदुरबार	नंदुरबार	मुलांचे	टिएसपी
८	नागझिरी	नवापूर	नंदुरबार	मुलांचे	टिएसपी
९	नवागांव	नवापूर	नंदुरबार	मुलांचे	टिएसपी
१०	साक्री	साक्री	धुळे	मुलींचे	टिएसपी
११	दोंडाईचा	दोंडाईचा	धुळे	मुलींचे	ओटिएसपी
१२	पेण	पेण	रायगड	मुलींचे	ओटिएसपी
१३	खोडाळा	विक्रमगड	ठाणे	मुलांचे	टिएसपी
१४	आलोडे	विक्रमगड	ठाणे	मुलांचे	टिएसपी
१५	वसई	वसई	ठाणे	मुलांचे	ओटिएसपी
१६	वसई	वसई	ठाणे	मुलींचे	ओटिएसपी
१७	बोर्डी	डहाणू	ठाणे	मुलींचे	टिएसपी
१८	किन्हवली	शहापूर	ठाणे	मुलांचे	टिएसपी
१९	खर्डी	शहापूर	ठाणे	मुलांचे	टिएसपी
२०	डिबा	आंबेगांव	पुणे	मुलांचे	टिएसपी
२१	घोडेगांव	आंबेगांव	पुणे	मुलींचे	टिएसपी
२२	राजगुरुनगर	राजगुरुनगर	पुणे	मुलींचे	ओटिएसपी
२३	ओतूर	जुन्नर	पुणे	मुलांचे	ओटिएसपी
२४	मुंबई	मुंबई	मुंबई	मुलींचे	ओटिएसपी
२५	मुंबई	मुंबई	मुंबई	मुलांचे	ओटिएसपी
२६	नवी मुंबई	नवी मुंबई	नवी मुंबई	मुलांचे	ओटिएसपी
२७	हिंगोली	हिंगोली	हिंगोली	मुलांचे	ओटिएसपी

२८	हिंगोली	हिंगोली	हिंगोली	मुलींचे	ओटिएसपी
२९	सालेकसा	सालेकसा	गोंदिया	मुलांचे	टिएसपी
३०	आमगांव	आमगांव	गोंदिया	मुलींचे	ओटिएसपी
३१	सडकअर्जुनी	सडकअर्जुनी	गोंदिया	मुलांचे	टिएसपी
३२	परतवाडा	परतवाडा	अमरावती	मुलांचे	ओटिएसपी
३३	परतवाडा	परतवाडा	अमरावती	मुलींचे	ओटिएसपी
३४	झरीझामणी	झरीझामणी	यवतमाळ	मुलींचे	टिएसपी
३५	झरीझामणी	झरीझामणी	यवतमाळ	मुलांचे	टिएसपी
३६	सावली	आर्णी	यवतमाळ	मुलांचे	ओटिएसपी
३७	कळंब	कळंब	यवतमाळ	मुलांचे	ओटिएसपी
३८	पुसद	पुसद	यवतमाळ	मुलांचे	ओटिएसपी
३९	हिंगणघाट	हिंगणघाट	नागपूर	मुलांचे	ओटिएसपी
४०	सेलु	सेलु	नागपूर	मुलांचे	ओटिएसपी
४१	कोरपना	कोरपना	चंद्रपूर	मुलींचे	टिएसपी
४२	नागभिड	नागभिड	चंद्रपूर	मुलींचे	टिएसपी
४३	भद्रावती	भद्रावती	चंद्रपूर	मुलींचे	टिएसपी
४४	गडचांदूर	गडचांदूर	चंद्रपूर	मुलांचे	टिएसपी
४५	सिंदेवाही	सिंदेवाही	चंद्रपूर	मुलांचे	टिएसपी
४६	कोरपना	कोरपना	चंद्रपूर	मुलांचे	टिएसपी
४७	आष्टी	चामोर्शी	गडचिरोली	मुलांचे	टिएसपी
४८	कोरची	कोरची	गडचिरोली	मुलींचे	टिएसपी
४९	मुलचेरा	मुलचेरा	गडचिरोली	मुलींचे	टिएसपी
५०	एरंडोल	एरंडोल	जळगांव	मुलांचे	ओटिएसपी

३. वरील तक्त्यात नमूद केलेल्या एकूण ५० शासकीय वसतिगृहांमध्ये , शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक बीसीएच-१३८४/३६३२७/ का-१२ दिनांक : ११ जुलै, १९८५ अन्वये व वेळोवेळी निर्गमित केलेल्या त्या संबंधीच्या आदेशातील नियमान्वये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यांत यावा.

४. आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत / क्षेत्राबाहेर सुरु करण्यात येणा-या वसतिगृहांवरील खर्च " मागणी क्रमांक - टी-४, २२२५-अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण -पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना - ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण- २७७- शिक्षण (एक) - मागासवर्गीय मुला- मुलींसाठी शासकीय वसतिगृहे सुरु करणे व त्यांचे परिरक्षण - (ए) राज्य योजना (२२२५ १५५३) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा.

५. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र ८१७/ ०३/ व्यय-१४, दिनांक २३.९.२००३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

मुफ्त
(मफिउल हुसेन)

सह सचिव

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (१० प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/ २ मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखा व परिक्षा) महाराष्ट्र १/ २ मुंबई / नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक / नागपूर/ पुणे / ठाणे / यवतमाळ / गडचिरोली/

अमरावती / अहमदनगर/धुळे / नंदुरबार/ गोंदिया/ चंद्रपुर/

जळगांव/रायगड/ हिंगोली / मुंबई / नवी मुंबई

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, नाशिक / नागपूर/ पुणे /

ठाणे / यवतमाळ / गडचिरोली / अमरावती/ अहमदनगर/ नंदुरबार/धुळे /

गोंदिया/ चंद्रपुर / जळगांव /हिंगोली / रायगड /मुंबई / नवी मुंबई .

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक / नागपूर/ पुणे /ठाणे /यवतमाळ /

गडचिरोली / अमरावती/ अहमदनगर/ धुळे /नंदुरबार / गोंदिया /

चंद्रपुर / जळगांव /हिंगोली / रायगड /मुंबई / नवी मुंबई .

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२

वित्त विभाग, (व्यय-१४ / अर्थ-३ / अर्थ-१७) मंत्रालय, मुंबई .

सहसंचालक, लेखा व कोषागोर, संगणक कक्ष , नवीन प्रशासकीय भवन ५ वा मजला,

मंत्रालय, मुंबई - ३२

मा. मंत्री/ राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव,

मा. प्रधान सचिव (आदिवासी विकास) मंत्रालय, मुंबई - ३२

मा. सह सचिव (आदिवासी विकास विभाग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई - ३२

सर्व उप सचिव (आदिवासी विकास विभाग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई - ३२

सर्व कार्यासने , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.

निवड नस्ती (का-१२) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय ,मुंबई - ३२

सन २००३-२००४ या वर्षात अनुसूचित
जमातीच्या मुलां-मुलींसाठी ५० नवीन
शासकीय वसतिगृह सुरु करणेबाबत..

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन शुद्धीपत्रक क्रमांक-आवगृ-१२०३/प्र.क्र.४० (२००३)/ का-१२

मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२

दिनांक :- २८ ऑक्टोबर, २००३.

वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- आवगृ-१२०३/प्र.क्र.४० (२००३)/
का-१२, दिनांक १३ ऑक्टोबर, २००३.

२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक -बीयुडी-२००३/ प्र.क्र.३२/का-७,
दिनांक - २३ एप्रिल, २००३ व दिनांक :२ ऑगस्ट, २००३.


३) वित्त विभागाकडील अ.शा. पत्र क्रमांक- संकीर्ण-१००३ /प्र.क्र.७/ अर्थोपाय,
दिनांक : १८ जून, २००३.

४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक : बीयुडी/पुरक-मागण्या/प्र.क्र.४२/
का.७, दिनांक C.C.२००३

शासन शुद्धीपत्रक :- उपरोक्त नमूद दिनांक १३.१०.२००३ च्या शासन निर्णयातील परिच्छेद-१ सुधारित
करण्यात येत असून तो खालीलप्रमाणे वाचावा.

महाराष्ट्र विनियोग अधिनियम २००३ (सन २००३ च्या अधिनियम क्रमांक नं३) पारीत झाला
आहे. "मागासवर्गीयांचे कल्याण" उपशिर्षाखालील " शासकीय वसतिगृहे सुरु करणे " या योजनेकरिता
शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : बीयुडी-पुरक मागण्या/प्र.क्र.४२/ का.७, दिनांक ८
ऑगस्ट, २००३ प्रमाणे अर्थसंकल्पित करण्यात आलेली रु. २,००,००,०००/- (रुपये दोन कोटी फक्त)
तरतूद वित्त विभागाच्या अ. शा. पत्र क्रमांक संकीर्ण-१००३/ प्र.क्र.७/ अर्थोपाय, दिनांक १८ जून, २००३
मध्ये सूचित केल्यानुसार खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत असून अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींसाठी
आदिवासी उपयोजना क्षेत्रात २७ आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर २३ याप्रमाणे प्रत्येकी ७५ प्रवेश
क्षमतेची एकूण ५० शासकीय वसतिगृहे सन २००३-०४ या वर्षात सुरु करण्यास शासन मंजूरी देत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(सुजाता कांबळे)
कार्यासन अधिकारी

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (१० प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती
संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/ २ मुंबई / नागपूर
महालेखापाल (लेखा व परिक्षा) महाराष्ट्र ३/ २ मुंबई / नागपूर
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक / नागपूर/ पुणे / ठाणे / यवतमाळ / गडचिरोली/
अमरावती / अहमदनगर/धुळे / नंदुरबार/ गोंदिया/ चंद्रपुर/
जळगांव/रायगड/ हिंगोली/ ~~मुंबई~~ / मुंबई / नवी मुंबई
जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, नाशिक / नागपूर/ पुणे /
ठाणे / यवतमाळ / गडचिरोली / अमरावती/ अहमदनगर/ नंदुरबार/ ~~धुळे~~ /
धुळे / गोंदिया/ चंद्रपुर / जळगांव /हिंगोली /रायगड /मुंबई / नवी मुंबई .
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक / नागपूर/ पुणे /ठाणे / यवतमाळ /
गडचिरोली / अमरावती/ अहमदनगर/ धुळे /नंदुरबार / गोंदिया /
चंद्रपुर / जळगांव /हिंगोली / रायगड /मुंबई / नवी मुंबई .
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
वित्त विभाग, (व्यय-१४ / अर्थ-३ / अर्थ-१७) मंत्रालय, मुंबई .
सहसंचालक, लेखा व कोषागारी, संगणक कक्ष , नवीन प्रशासकीय भवन ५ वा मजला,
मंत्रालय, मुंबई - ३२
सर्व कार्यासने , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
मा. मंत्री/ राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव,
निवड नस्ती (का-१२) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय ,मुंबई - ३२

सन २००३-२००४ या वर्षात अनुसूचित
जमातीच्या मुलां-मुलींसाठी ५० नवीन
शासकीय वस्तिगृह सुरु करणेशावत...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुद्धीपत्रक क्र.आवगृ १२०३/प्र.क्र.६७ / (२००३)/ का.१२
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२
दिनांक: ०६ जानेवारी, २००४.

- वाचा : १) शासन निर्णय,आदिवासी विकास विभाग, क्रमांक -आवगृ-१२०३/प्र.क्र.३०(२००३)/का-१२,
दिनांक : १३ ऑक्टोबर, २००३.
२) आयुक्त,आदिवासी विकास, नाशिक यांचे क्रमांक-आवगृ-२००३/प्र.क्र. २८/का-६(५)
दिनांक ३१ ऑक्टोबर, २००३ व दिनांक ७ नोव्हेंबर, २००३ ची पत्रे.

शासन शुद्धीपत्रक : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी / विद्यार्थीनीसाठी सन २००३-२००४ या वर्षात^१ उपरोक्त क्रमांक १ येथील शासन निर्णय,क्रमांक -१२०३/प्र.क्र.४०/ का-१२, दिनांक १३ ऑक्टोबर,
२००३ अन्वय नवीन ५० शासकीय वस्तिगृह सुरु करण्यास मंजूरी दिलेली आहे.

२. या संदर्भात डमारत व पुरेशा विद्यार्थ्यांची उपलब्धता याबाबतची घस्तस्थिती लक्षात घेऊन आता
दिनांक १३ ऑक्टोबर, २००३ शासन निर्णयान्वये डिंबा ता. आंबेगांव जि. पुणे येथील मूलांचे वस्तिगृह
रद्द करून त्याएवजी शिणोली ता. आंबेगाव, जि. पुणे येथे मूलांचे वस्तिगृह सुरु करण्यास व सडक
अर्जूनी ता. सडकअर्जूनी जि. गोंडियां येथील मूलांचे वस्तिगृह रद्द करून त्याठिकाणी मूलींचे वस्तिगृह
सुरु करण्यास या शृंदीपत्रकान्वये मंजूरी देत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.


(सुजाता कांबळे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (१० प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती
संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.